

कृपया प्रसिध्दीकरिता

16 व्या पार्ले महोत्सवाचे ब्रँड एम्बॅसिडर स्वप्नील जोशी

मुंबई : मुंबईतील सर्वात मोठा व लोकप्रिय ठरलेला पार्ले महोत्सव यंदा 16 व्या वर्षात पदार्पण करीत असून सुप्रसिध्द अभिनेता स्वप्नील जोशी महोत्सवाचा ब्रँड एम्बॅसिडर असणार आहे. स्वीट सिकसटीन (Sweet Sixteen) मध्ये पाऊल ठेवणाऱ्या महोत्सवाचा गोडवा स्वप्नीलच्या येण्याने वाढणार असल्याचे महोत्सवाचे प्रमुख आयोजक ऍड. पराग अळवणी यांनी सांगितले. दरवर्षी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हजारो कलावंत व खेळाडू महोत्सवात भाग घेत असतात, तर यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशाच्या अन्य भागातूनही स्पर्धक यावेत या दृष्टीने प्रसिध्दी मोहीम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

16 वा पार्ले महोत्सव 20 डिसेंबर ते 30 डिसेंबर, 2015 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. कला, इनडोअर गेम, मैदानी खेळ व सांस्कृतिक अशा चार विभागांमध्ये 40 प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये कला विभागात चित्रकला, मेहंदी, हस्ताक्षर, रांगोळी स्पर्धा होतील. सांस्कृतिक विभागात गायन, अंताक्षरी, नृत्य, समुह नृत्य, वक्तृत्व, एकपात्री प्रयोग, स्वरचीत काव्यवाचन, पथनाटय व लघु चित्रपट स्पर्धा होतील. इनडोअर गेम्समध्ये बुध्दिबळ, राइफल शूटींग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम तर मैदानी खेळात गोळा फेक, 50 मीटर धावणे, शरीर सौष्ठव, स्लो सायकलींग, फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, खो - खो, मल्लखांब, रस्सी खेच, कबड्डी अशा स्पर्धा होतील. याच सोबत योगा, टेली मॅचेस, भारत को जानो, मॅरेथॉन, महिलांसाठी होम मिनीस्टर तर ज्येष्ठ नागरीकांसाठी वन मिनिट गेम्स अशा वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

नाटय - सिने क्षेत्रातील अनेक कलावंत, राष्ट्रीय खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महोत्सवांमध्ये हजेरी लावणार आहेत. स्वप्नील जोशी यांच्यासोबत त्यांच्या आगामी नविन चित्रपट "फ्रेंड्स" मधील सर्व कलावंतही येणार असल्याची माहिती ऍड. पराग अळवणी यांनी दिली. मुंबईचे नं. 1 मराठी वृत्तपत्र महाराष्ट्र टाइम्स पार्ले महोत्सवचे माध्यम प्रायोजक असणार आहेत, तर झी 24 तास वृत्तवाहिनी टेलिव्हिजन पार्टनर आहे. अधिक माहितीसाठी www.parlemahotsav.com संकेतस्थळावर किंवा पार्ले महोत्सव, 2, अंबर पॅलेस, चित्तरंजन रोड, विलेपार्ले पूर्व मुंबई 400057 फोन : 26177125 / 26136513 येथे संपर्क साधावा, असे आवाहन पार्ले महोत्सव आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.

.....
सदर पत्रक श्री. चरणजीतसिंग संधू, सहआयोजक, पार्ले महोत्सव, यांनी प्रसिध्द केले आहे.